


आजिठा

रोटरी क्लब जळगाव

क्लब क्र.15512 रो.डिस्ट्रीक्ट 3030 रोटरी वर्ष 2023-24



आर.आय.प्रेसिडेंट
रो. गॉर्डन आर. मंकडनली



डिस्ट्रीक्ट गव्हर्नर
रो. आशा वेणुगोपाल



प्रेसिडेंट
रो. मनोज जोशी



ऑन.सेक्रेटरी
रो. अँड. हेमंत भंगाळे



बुले.कमिटी चेअरमन
रो. स्वाती ढाके



CREATE HOPE
in the WORLD

संपादकीय....

सर्व बंधू भगिनींना रोटरी प्रणाम!

आपला ६ वा अंक आपल्या पुढे सादर करत असतांना मला अतिशय आनंद होत आहे. पुढील वर्षी आपल्या क्लब स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. अतिशय वैभवशाली, गौरवशाली, यशस्वीपणे आपल्या क्लबने ७५ वर्षे पूर्ण केली आणि पुढे वाटचाल सुरू आहे. या महिन्यात पुढील वर्षीच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांची निवड होणार आहे. तसेच आपल्या क्लबच्या अमृत महोत्सवाचे किंवा प्लँटीनम जुबली चे भरणेच असे कार्यक्रम आणि प्रोजेक्टस् याचीही आखणी आपल्याला करावयाची आहे.

हा अमृत महोत्सव आपल्याला आपल्या वरीष्ठ रोटेरियन्सचे प्रेरणेचे अमृत, नवीन कल्पना आणि प्रतिज्ञांचे अमृत आणि आत्मनिर्भरते बरोबर सामाजिक कार्य करण्याचे अमृत म्हणून साजरा करावयाचा आहे.

डिसेंबर महिन्यात आपला "रोग प्रतिबंध आणि उपचार" डेसिगनेटेड मंथ म्हणून साजरा करतो. या अंतर्गतच आपण पोलीओचे समूळ निर्मुलन करत आहोत. प्रत्यक्ष रोगाच्या अभावी स्वतःच्या आरोग्याविषयी अस्वस्थ होऊन सतत विनाकारणा काल्पनीक चिंता करत राहण्याच्या आणि क्षुल्लक लक्षणांमध्ये मोठ्या रोगाचे मूळ शोधत राहणाऱ्या मानवी प्रवृत्तीस आळा घालून त्याबाबत समाजाला जागृत करण्याचे किंवा योग्य मार्गदर्शन देण्याचे काम या महिन्यातील प्रोजेक्टस् चे असते. त्याला अनुसरून आपण २५ वर्ष रोटरी क्लब नाशिक अंबड, रोटरी क्लब नाशिक नाईन हिल्स येथील सदस्य तसेच सध्या रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ चे सदस्य रो.सुनिल देशपांडे यांचा माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण लेख पान नं.५ वर देत आहोत. त्यांनी १० वर्षे डिस्ट्रीक्ट ३०३० च्या ऑगन डोनेशन कमिटीचे चेअरमन म्हणून पदभार यशस्वीपणे सांभाळला आहे.

असं म्हणतात ना की संपत्तीच्या बँक बॅलन्स पेक्षा आरोग्याचा बँक बॅलन्स असेल तरच आपलं आयुष्य आनंदी असेल.

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरायमा ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चि दुःखभाग भवेत् ॥

- रो. स्वाती ढाके

अध्यक्षीय.....

रोटरी प्रणाम

डिसेंबर महिना हा डिसेज प्रिव्हिन्शन अँड ट्रीटमेंट म्हणजेच रोग प्रतिबंध आणि उपचार म्हणून ओळखला जातो. या महिन्यात मेडिकल कमिटीचे विशेष असे महत्त्व आहे याच महिन्यात आपण मधुमेह तपासणी डोळे तपासणी आणि रक्त तपासणी असे विविध प्रोजेक्ट घेणार आहोत. मधुमेहात डोळ्यांची विशेषता रेटिनाची काळजी कशी घ्यायची व त्याकरता उपलब्ध असलेले उपचार याबद्दल आपल्याला जनजागृती करायची आहे. नॉन मेडिकल कमिटी ही दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेला डिजिटलायझेशन करिता एक टीव्ही देणार आहे. स्मशानभूमी मध्ये दोन नवीन अंत्यसंस्कार संच आपण उभे करणार आहोत तसेच रेल्वे ला फ्लेक्सिबल स्ट्रॅचर देणार आहोत. याचबरोबर आपला या वर्षातला मोठा प्रोजेक्ट जो आपण डिस्ट्रीक्टच्या मदतीने करणार आहोत तो म्हणजे सायकल वाटप ५० सायकलींचे वाटप आपण याच महिन्यात करणार आहोत. या सर्व सायकली आपण गरीब व होतकरू विद्यार्थी ही सायकल कमीत कमी तीन वर्षे चार वर्षे वापरतील अशा आपण विद्यार्थिनींकरता या सायकली आपण उपलब्ध केलेल्या आहेत. विशेष म्हणजे या सायकलींकरता सर्व रोटेरियन्स यांनी पाच दहा चार किंवा तीन अशा सायकली त्यांच्याकडून दिलेले आहे. प्रति सायकल दोन हजार रुपये ही कॉस्ट आपण डिस्ट्रीक्टला दिलेली आहे व हा एक सुंदर प्रोजेक्ट आपण याच महिन्यात आपल्या रोटरी हॉलमध्ये करू त्याकरिता सर्वांना आताच आमंत्रण देत आहे. तसेच एक मेडिकल चॅकिंग कॅम्प धानोरा आणि पद्मालय येथे आपल्याला दरवर्षीप्रमाणे घ्यायचा आहे त्याची पण सर्व तयारी आपण याच महिन्यात करणार आहोत. रोटरी बॉक्स क्रिकेट फेलोशिप करिता सगळ्यांचा आवडता विषय नुकताच पार पडला अभूतपूर्व अशी फेलोशिप आणि संघटन या काळात पाहायला मिळाले त्याबद्दल सर्व रोटेरियन्स व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन आणि धन्यवाद. विशेष करून 'टीम वेस्ट इंडीज' ही या वर्षाची विजेती टीम आणि उपविजेती टीम 'टीम श्रीलंका' या सर्वांचे अभिनंदन. रोटरी बॉक्स क्रिकेट करिता जवळजवळ एक महिना त्याचे नियोजन करणाऱ्या कमिटीला व सर्व टीमचे ओनर्स आणि रोटरी बॉक्स क्रिकेटचे स्पॉन्सर्स या सर्वांना विशेष धन्यवाद! आपल्या सर्वांच्या विशेष प्रयत्नामुळे हा इतका सुंदर उपक्रम आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पार पडला. इथेच सर्वांची नावे घेऊ शकत नाही म्हणून क्षमस्व. चला तर मग भरणेच प्रोजेक्ट असणाऱ्या डिसेंबर महिन्याचे स्वागताला तयार व्हा.

- रो. मनोज जोशी

नोव्हेंबर महिन्यातील साप्ताहिक सभा



* ३ नोव्हेंबर - रोजी आयोजित केलेल्या साप्ताहिक सभेत बॉक्स क्रिकेट धमाल सिझन-३ च्या टिम तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल रो.श्याम अग्रवाल व रो.सागर चित्रे यांनी सविस्तर माहिती दिली.

* १० नोव्हेंबर- रोजी धनत्रयोदशी निमित्त साप्ताहिक सभा घेण्यात आली नाही.



* १७ नोव्हेंबर - रोजी या महिन्याच्या डेसिग्नेटेड थीम नुसार (रोटरी फाऊंडेशन मंथ) माजी प्रांतपाल श्री.राजीव शर्मा यांनी "जॉय ऑफ गिव्हिंग" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांचा परिचय माजी अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी केला तसेच आभार माजी अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी केले.

* २४ नोव्हेंबर- रोजी झालेली साप्ताहिक सभा ही बिझिनेस मिटिंग होती. ह्या वेळी एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टीव्हिटी आणि ७५ व्या वर्षी क्लब मध्ये घेण्यात येणारे प्रोजेक्ट आणि प्रोग्रॅम्स यावर चर्चा करण्यात आली.



नोव्हेंबर महिन्यातील प्रोजेक्टस्



* १० नोव्हेंबर - रोजी जळगाव रेल्वे स्टेशन वरील हमाल व आरपीएफ चे कर्मचारी यांना फराळ व मिठाई चे वाटप केले, सदरील प्रोजेक्टचे संपुर्ण प्रायोजकत्व रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य रो.श्री.कंवरलालजी संघवी यांनी स्विकारलेले होते यावेळी अध्यक्ष मनोज जोशी सचिव अॅड. हेमंत भंगाळे नॉन मेडिकल चेअरमन पीपी.जितेंद्र ढाके, कंवरलालजी संघवी, पीपी.अशोक जोशी, पीपी.संदीप शर्मा व वर्धमान संघवी तसेच स्टेशन मास्तर श्री.चौधरी, श्री.ए.एम.अग्रवाल व आरपीएफचे श्री.अरुण कुमार तसेच कर्मचारी व हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोटरी क्रिकेट धमाल सिझन-३



रोटरीत डिसेंबर महिना म्हणजे रोग प्रतिबंध आणि उपचार

माजी अध्यक्ष रो. डॉ. तुषार फिरके

रोटरीत डिसेंबर महिना म्हणजे रोग प्रतिबंध आणि उपचार- हे फोकसच्या पायाभूत क्षेत्रांपैकी एक आहे आणि ज्यामध्ये आपल्यापैकी अनेकांना क्लब आणि फाउंडेशनद्वारे समर्थित जगभरातील असंख्य प्रकल्पांची माहिती असेल. देश-विदेशात सुधारित आरोग्याला चालना देण्यासाठी आणि केवळ निरोगी समुदायांनाच नव्हे तर शांतताप्रिय समुदायांना योगदान देणाऱ्या या महत्त्वाच्या कार्यक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आपली भूमिका हवी. रोग प्रतिबंध आणि उपचार. रोटरीचे सर्वोच्च प्राधान्य पोलिओचे निर्मूलन आहे, परंतु रोटरीयन्स रोगाशी लढण्यासाठी खूप मोठी जबाबदारी घेतात. त्यांनी अविकसित देशांमध्ये आणि मलेरियाशी झगडत असलेल्या समुदायांमध्ये आरोग्य शिबिरे आणि प्रशिक्षण सुविधा उभारल्या. ते डॉक्टर, परिचारिका, सरकार आणि भागीदारांसाठी पायाभूत सुविधा तयार करतात आणि ते जगातील सहा लोकांपैकी एकापर्यंत पोहोचतात जे आरोग्य सेवेसाठी पैसे देऊ शकत नाहीत. रोग प्रतिबंधक आणि उपचार हे अनेक प्रकार घेतात, अभ्यासाला मदत करण्यापासून ते लोकांना लसीकरण करण्यात मदत करण्यापासून ते पिण्याचे पाणी आणि स्वच्छताविषयक पायाभूत सुविधा सुधारण्यापर्यंत. या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि इतरांना अनुसरण्यासाठी एक आदर्श ठेवण्यासाठी जग रोटरीवर अवलंबून आहे. १ अब्ज लोक दरवर्षी डेंग्यू ताप आणि कुष्ठरोग यासारख्या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगाने ग्रस्त आहेत.



आरोग्य सेवा- जगभरातील ६ पैकी १ व्यक्ती आरोग्य सेवेसाठी पैसे देऊ शकत नाही. वैद्यकीय खर्चामुळे दरवर्षी १०० दशलक्ष लोक गरिबीत ढकलले जातात. ५७ देशांमध्ये दर १०,००० लोकांमध्ये २३ पेक्षा कमी आरोग्य कर्मचारी आहेत. जगभरात ४.३ दशलक्ष डॉक्टर, परिचारिका, सुईणी आणि इतर कुशल काळजीवाहकांची गरज आहे.

रोग प्रतिबंधक- तुम्ही काय करू शकता - रोग कसे पसरतात हे स्पष्टकरण-या आरोग्य शिक्षण कार्यक्रमांना समर्थन द्या आणि संक्रमणाचा धोका कमी करण्याच्या मार्गांना प्रोत्साहन द्या. संसर्गजन्य रोगांपासून लसीकरण करा.


एखाद्या व्यक्तीचे, कुटुंबाचे आणि समाजाचे आरोग्य आणि चैतन्य हे अनेक प्रकरणांमध्ये टाळता येण्याजोगे आजार असल्यामुळे गंभीरपणे बिघडते. पाणी आणि स्वच्छता आणि माता आणि बाल आरोग्य यांसारख्या फोकसच्या इतर क्षेत्रांसह परस्पर संवादामुळे रोग प्रतिबंध हा खरोखरच इतर क्षेत्रांमध्ये प्रगतीचा मुख्य दगड आहे. तुम्हाला माहिती आहेच की, प्रत्येक महिना आमच्या रोटरी जीवनातील एका प्रमुख थीमला समर्पित आहे; या महिन्याची थीम अशी आहे जी कदाचित सर्वात जास्त ओळखली जाते, किमान नॉन-रोटेरियन लोकांमध्ये. रोटरी क्लब फोकसच्या या महत्त्वाच्या क्षेत्रावर कसे लक्ष केंद्रीत करू शकतो

१. वैद्यकीय शिबिर आयोजित करा - डोळ्यांची काळजी / दातांची काळजी घेण्यासाठी आरोग्य जागृती
२. शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांना म्हणजे पोलिओग्रस्तांना कृत्रिम अवयव, व्हीलचेअर आणि कॅलिपर यांसारखी उपकरणे पुरवणे.
३. कमी-उत्पन्न, कमी-विमा नसलेल्या किंवा कमी-विमा नसलेल्या व्यक्तींना ज्ञान, कौशल्ये, त्यांचा आहार, शारीरिक हालचाल आणि इतर जीवन सवयी सुधारण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, दीर्घकालीन आजार टाळण्यासाठी, विलंब किंवा नियंत्रण करणे.
४. मधुमेह, हृदयरोग, लड्डुपणा आणि संबंधित जोखीम घटक रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी कृती सुरु करा
५. मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक आजाराचा कलंक अखेर उचलला जात आहे आणि रोटरीला आमच्या समुदायांना मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे रोग ओळखून त्यांना योग्य उपचारांसाठी निर्देशित करण्यात मदत करण्याची अनोखी संधी आहे. आम्ही, रोटेरियन या नात्याने, काही समुदायांमध्ये मूक गोंधळ समजतो जे बेघर आहेत, किंवा जे आपले काही लष्करी, प्रथम प्रतिसादकर्ते आणि इतरांसारखे पोस्ट-टॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा सामना करतात, तसेच आपल्या काही तरुणांना यात येणा-या अडचणी समजतात. डिजिटल कम्युनिकेशन आणि गुंडगिरीचे वय. हा अदृश्य आजार आत्महत्या किंवा हिंसेच्या कृत्यांमध्ये संपण्यापूर्वी ओळखण्यासाठी आणि आदरपूर्वक समर्थन आणि दिशा देण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. रोगामुळे जगभरातील लाखो लोकांना दुःख, वेदना आणि गरिबी येते. म्हणूनच रोगाचा उपचार आणि प्रतिबंध करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रोटरी मोठ्या आणि लहान दोन्ही प्रयत्नांचे नेतृत्व करते. रोटरी प्रादुर्भाव आणि आरोग्य सेवेच्या प्रवेशाशी झगडत असलेल्या कमी सेवा नसलेल्या समुदायांमध्ये तात्पुरती दवाखाने, रक्तदान केंद्रे आणि प्रशिक्षण सुविधा उभारू शकते. आपण पायाभूत सुविधा आणि डिझाइन तयार करू शकतो ज्यामुळे डॉक्टर, रुग्ण आणि सरकार एकत्र काम करू शकतात. रोग स्वतःला रोखत नाही. जीवघेण्या आजारांचा प्रसार थांबवण्यासाठी आपण समुदायांना शिक्षित आणि सुसज्ज करतो. रोटरीच्या सदस्यांकडे जगभरात शेकडो आरोग्य प्रकल्प सुरु आहेत.

सर्व संतु निरायमः

रो. सुनिल देशपांडे

(लेखक रो. सुनिल देशपांडे हे २५ वर्षापासून रोटरी क्लब नाशिक चे सदस्य होते. सध्या रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ चे सदस्य आहेत. १० वर्ष ते डिस्ट्रीक्ट ३०३० च्या ऑगन डोनेशन कमिटीचे चेअरमन होते.)



सर्व मानव जातच निरोगी रहावी अशी कामना आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे. आयुर्वेदाच्या मूलतत्वातच निरामय निरोगी समाजाची कामना धरून ही शास्त्र निर्मिती झाली आहे असे म्हटले आहे. योगासने, आहार व जगण्याच्या सवयी या मार्गाने म्हणजेच व्यायाम, आहार विहार यातून आरोग्यदायी स्थिती निर्माण करणे यावर भर दिला पाहिजे. याबाबत आग्रहाचे प्रतिपादन फार पूर्वीपासून आपल्या संस्कृतीत आहे. अलिकडच्या काळामध्ये आहार विहार आणि व्यायाम या तीनही बाबतीत संपूर्ण विपरीत गोष्टी घडतानाच दिसत आहेत. म्हणूनच रोग टाळणे हे जास्त महत्त्वाचे आहे त्यासाठी 'डिसीज प्रिव्हेंशन' हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.

एवढे करून सुद्धा व समजा सगळ्या काळज्या घेऊन सुद्धा कुणाला एखाद्या रोगाची लागण झालीच तर त्यावर योग्य ते उपचार होणे आणि योग्य वेळेला उपचार होणे ही गोष्ट सुद्धा जास्त महत्त्वाची आहे. यासाठी हा महिना हा रोगप्रतिकार व उपचार यांच्या उपायांसाठी समाज प्रबोधन करण्याचा महिना आहे. यासाठी सर्व रोटरीयन्सनी कंबर कसून कामाला लागणे आवश्यक आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोनाच्या महामारीवरून आपण एक धडा घेतला पाहिजे. आपणाला कोणत्याही प्रकारच्या रोगाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपण आपल्या आरोग्याची आणि वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. समाजाला स्वच्छता आणि योग्य त्या सवयी लावण्यासाठी रोटरीयन्सनी सामाजिक प्रबोधनाचे प्रकल्प अंगीकारून डिसेंबर महिन्यापासून एकूणच वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


सध्याच्या काळात आणखी एक महत्त्वाचा विषय हा अवयवदान असा आहे. सध्या आपल्या भारत देशामध्ये वर्षाला पाच लाख व्यक्ती शरीरातील अवयव खराब झाल्यामुळे आणि त्याला पर्यायी अवयव उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडतात. यासाठी मुळातच अवयव खराब होऊ नयेत म्हणून आपल्या जीवनातील आहार, विहार आणि आचार यांच्या सवयी म्हणजेच लाईफ स्टाईल बदलणे तसेच या सवयी आरोग्य पूरक असणे आवश्यक आहे. निसर्गोपचार आणि आयुर्वेद या दोन शास्त्रांमध्ये आरोग्यपूर्ण सवयी बाबत खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्या देशात पूर्वापार उपलब्ध होते. परंतु पश्चिमी विचारांच्या प्रभावामुळे आणि दीडशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे आपण पश्चिमी पद्धतीच्या जीवनविषयक सवयींचे गुलाम झालेलो आहोत. त्यातून मुक्तता मिळण्यासाठी प्रथम आपण या सवयींचा अभ्यास करू या आणि नंतर त्या आपण स्वतःच्या अंगी बाणवू या आणि स्वतःच्या उदाहरणातून समाजाला या सर्व आरोग्यपूर्ण सवयींचे महत्त्व पटवून देऊ या. हे जर मनोमन आपण ठरवले तरच 'डिसीज प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट' हा या महिन्याचा विषय आपण कारणी लावला असे म्हणता येईल. चला आपण सगळ्यांनी डिसेंबर महिन्यापासून या सर्व नवीन (म्हणजे खरोखर जुन्याच व पूर्वापार चालत आलेल्या) जीवन पद्धतींचा अभ्यास व अंगीकार करण्याचा प्रयत्न करूया आणि इतरांचेही प्रबोधन करूया!

माझा इनरव्हिल ते रोटरी प्रवास

रो.संध्या महाजन

नमस्कार, रोटरी प्रणाम !

आज जरी मी नवीन रोटरीयन मॅम्बर आहे, तरी रोटरी क्लब हा माझ्यासाठी काही अनोळखी नव्हते माझे मिस्टर रोटरीयन असल्यामुळे फॅमिली मिटींग व कॉन्फरन्सच्या निमित्ताने का होईना माझा रोटरीत सहभाग होताच. तसेच रोटरीयनच्या बायकांचा इनरव्हिल क्लब स्थापित झाला होता, त्यामुळे रोटरीयनची बायको म्हणून मी इनरव्हिल मॅम्बर बनू शकले. सन १९९० साली मी इनरव्हिल मॅम्बर बनले. हळूहळू मी इनरव्हिल मध्ये इतके एकरूप झाले की, इतक्या वर्षा पासून मी सातत्याने असम्बली रैली कॉन्फरन्स अटेंड करतेच त्या अतिरिक्त श्रीलंका, कोपनहेगन, ऑस्ट्रेलिया हे विदेशी अधिवेशन तर नागपूर, इंदौर, मुंबई, पुणे, हैदराबाद, नाशिक चे पण कार्यक्रम अटेंड केले आहे. दरवर्षीचा १००% प्रोजेक्ट व मिटींग अटेंडस चे प्राईज तर मिळतेच, पण त्याशिवाय डिस्ट्रीक्ट ३०३० मधून सर्वोत्कृष्ट इनरव्हिल मॅम्बरचा बहुमान ही मला मिळाला आहे. सन २००१-२००२ मध्ये जेव्हा मी क्लब प्रेसिडेन्ट झाले त्यावेळेस पदग्रहण समारोह अभिनेत्री व गायिका विजयता पंडीत हयांच्या हस्ते झाले. इनरव्हिल च्या सदस्याबरोबर रोटरीयन सुध्दा आमंत्रित होते. तींच्या गाण्याचा कार्यक्रम सर्वांनी खुपच एन्जॉय केला, त्या वर्षीचा बेस्ट प्रेसिडेन्टचा अवार्ड तसेच महिला सबलीकरण, एडस्, पोलियो ब्रेस्ट फिर्डींग वगैरे अनेक अवार्ड मला मिळाले. इनरव्हिलच्या देहदाह प्रोजेक्ट मध्ये मी 'देहदान' चा संकल्प केला आहे. व नुकताच इंदौर येथे 'उडान' च्या अंतर्गत सायकल वाटप मध्ये पण माझा सहभाग आहेच.



सुंदर माझं घर, बाल्कनी चं गार्डन, चारोळी, स्तनपान सप्ताह प्राईज, तलाक एक बढती समस्या, आजच्या काळात सणवार साजरा करू शकतो का? कॉम्पिटीशन मध्ये बक्षीस या सारखे अनेक बक्षीस इनरव्हिल ३०३० डिस्ट्रीक्ट दरवर्षी मिळाले आहे.

इनरव्हिलशी जरी माझी खुप जवळीक असली तरी रोटरी मुळेच मी इनरव्हिलची च सभासद झाली हे विसरून कसे चालेल, योगायोगाने का होईना मी ओल्ड इज गोल्ड अश्या एका शिस्तबध्द क्लबची सभासद आहे याचा मला फार अभिमान आहे. हया क्लब मध्ये वडीलधारी मॅम्बर्सचा अनुभव मध्यमवयाची मॅच्युरिटी तर तरुण वयाचा लगमहल दिले आहे सळसळणारा उत्साह आहे. येथे जनरेशन गॅप नाही तर समाजसेवेला महत्त्व दिले आहे. म्हणूनच क्लब इतक्या वर्षानंतर देखील उन्नतीच्या शिखरावर आहे. व मला सांगताना खुप आनंद वाटतो की रोटरी क्लबच्या 'युथ एक्सचेंज' पोग्राम तर्फे माझ्या दोन्ही मुली सोनाली व मोनालीसा हया अमेरिकेला जाऊन आल्या आहेत.

शेवटी काय तर रोटरी म्हणा किंवा इनरव्हिल दोघेही क्लब एक सिक्क्याचे दोन पहलू आहे, दोघांचे उद्दिष्टे एक आहे. 'मैत्रीभाव', 'सेवाभाव', जनजागृती अभियान, व त्यातून समाजसेवा व त्यानंतर वाढदिवस साजरे करणे, कोजागीरी, पिकनिक व कॉन्सफरन्स या माध्यमातून मनोरंजन पर कार्यक्रम आहेच.

आज जरी रोटरी माझ्यासाठी नवीन आहे. मी त्यात फारसे रूळले नाही तरी इनरव्हिल प्रमाणे रोटरीशी मी एकरूप होण्याचा प्रयत्न करीन. हया माध्यमातून जे रोटरी सभासद नाही, त्यांनी रोटरी सभासद व्हावे असे आवाहन मी या पत्रकातून करत आहे.

येथे कर माझे जुळती.....

रो.डॉ.शुभदा कुलकर्णी



आपला रोटरी क्लब नावारूपाला येण्यामागे अनेक जणांचे योगदान आहे. अगदी सुरुवातीच्या काळात डॉ.नानासाहेब दावलभक्त यांनी रोटरी क्लबच्या स्थापने पासून विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यांचे सुपुत्र डॉ.विजय दावलभक्त हे १९६६ साली आपल्या क्लबचे सन्माननीय सदस्य झाले. रो.राजाभाऊ देशपांडे यांच्याकडे त्यांचे श्रेय जाते. प्लॅस्टीक सर्जरीचे विशेष शिक्षण इंग्लंड येथे घेवून डॉ.विजय दावलभक्त यांनी जळगाव मध्ये वैद्यकीय सेवा घायला सुरुवात केली.



स्व.डॉ.विजय दावलभक्त

आपल्या रोटरी क्लबचे ते पन्नास हून अधिक वर्ष सक्रीय सदस्य होते. १९७८-७९ मध्ये ते क्लबचे प्रेसिडेंट बनले. त्याशिवाय आपल्या डिस्ट्रीक्टच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. कॉन्फरन्स मध्ये त्यांना बोलण्याची संधी मिळाली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या डिस्ट्रीक्ट ३०३० तर्फे जी.एस.ई. टीम चे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली होती व १९९१ च्या एप्रिल व मे महिन्यात त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या डिस्ट्रीक्ट ५१५० याला भेट दिली होती.

रोटरी वर्ष २००२-०३ मध्ये आपल्या क्लबचे रोटरी फाऊंडेशनचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. यावेळी त्यांच्या प्रयत्नातून ५ लाख रुपयाची मॅचिंग ग्रॅन्ट मिळाली होती. पीपी.रो.डॉ.प्रदीप जोशी यांच्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. यातून जळगाव जवळील कुसुंबा येथील शाळेमध्ये अनेक सुधारणा करता आल्या. ज्या योगे विद्यार्थ्यांना सुविधा प्राप्त झाल्या.

५०० हून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. पिण्यासाठी योग्य व स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली. रेन वॉटर हार्वेस्टिंग मुळे कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवता आला. आरोग्यासाठी महत्त्वाची अशी स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात आली. पत्र्याचे छप्पर बदलून अधिक टिकावू बांधकाम करण्यात आले. यातून त्या गावाला रोटरीचे काम व त्याचे महत्त्व समजले.

अत्यंत प्रसन्न असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. अत्यंत मृदुभाषी, सर्वांशी सलोख्याचे संबंध असणारे मनमिळावू स्वभावाचे डॉ.विजय दावलभक्त म्हणजे आपल्या रोटरी क्लबला लाभलेले रत्नच होते. खूप प्रदीर्घ अशी सेवा त्यांनी रोटरीच्या माध्यमातून दिली. त्यांच्या सुविद्य पत्नी कै.डॉ.तृप्ती दावलभक्त या देखील इनरव्हीलच्या सक्रीय सदस्य होत्या.

त्यांच्या पवित्र स्मृतीस सविनय वंदन !

जीवेत् शरदः शतम्...!

नांदा सौख्यभरे...!

- | | |
|---------------|---------------------------|
| १) १ डिसेंबर | रो.डॉ. सुनिल सुर्यवंशी |
| २) ४ डिसेंबर | रो. राजू अडवाणी |
| ३) ७ डिसेंबर | रो. पंकज व्यवहारे |
| ४) ११ डिसेंबर | पी.पी.रो.डॉ. सुभाष चौधरी |
| ५) १५ डिसेंबर | रो. संध्या महाजन |
| ६) १७ डिसेंबर | रो.रविंद्र पाटील |
| ७) २४ डिसेंबर | पीडीजी रो.चंद्रशेखर सिकची |
| ८) २७ डिसेंबर | रो. प्रदीप खिवसरा |

- | | |
|---------------|-------------------------|
| १) ४ डिसेंबर | रो. डॉ.महेश पाटील |
| २) ६ डिसेंबर | रो. त्रिभुवन शहा |
| ३) ८ डिसेंबर | रो. प्रदीप खिवसरा |
| ४) १० डिसेंबर | रो. प्रेमशंकर अग्रवाल |
| ५) ११ डिसेंबर | पीपी रो.सुरेंद्र लुंकड |
| ६) १४ डिसेंबर | रो. केदारनाथ मुंडडा |
| ७) १५ डिसेंबर | रो. राकेश चव्हाण |
| ८) १५ डिसेंबर | रो. डॉ. सुनिल सुर्यवंशी |
| ९) १८ डिसेंबर | रो. सुनिल येवलेकर |



अभिर्नवन!



माजी अध्यक्ष रो.जितेंद्र ढाके यांची सन २०२४-२५ ह्या वर्षा करीता असिस्टंट गव्हर्नर पदी निवड करण्यात आली.

रो.त्रिभुवनभाई शहा यांचे चिरंजीव रोहन शहा याने एक्झीक्युटीव्ह एम.बी.ए. एस.पी.जैन कॉलेज, दुबई येथून यशस्वीरित्या पूर्ण केले.

